

ठाणे महानगरपालिका,ठाणे.

महापालिका सचिव कार्यालय,
दिनांक ११.०२.२०१५

ठाणे महानगरपालिकेच्या **सर्वसाधारण** सभेची सूचना.
सभा सूचना क्रमांक १० दिनांक: ११.०२.२०१५

प्रति,
सन्मा.श्री/श्रीमती-----
सदस्य/सदस्या,
ठाणे महानगरपालिका,ठाणे.

या सूचनेद्वारे आपणास कळविण्यांत येते की, ठाणे महानगरपालिकेची **सर्वसाधारण** सभा शुक्रवार **दिनांक: २० फेब्रुवारी, २०१५ रोजी सकाळी ११.३० वाजता** ठाणे महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सभा सूचना क्रमांक १० दि ११.०२.२०१५ रोजीच्या विषयपत्रिकेवरील विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यांत आली आहे.
तरी सदर सभेस कृपया आपण उपस्थित रहावे ही विनंती.

मा.महापौर साो. यांचे मंजूरीने.

(**मनिष जोशी**)

महापालिका सचिव
ठाणे महानगरपालिका,ठाणे

सभा सूचना क्रमांक १० दिनांक : ११/०२/२०१५ रोजीची विषयपत्रिका.
प्रश्नोत्तरे

प्रकरण क्रमांक	विषय
१७२	मा.स्थायी समिती सदस्या श्रीमती आशादेवी शेरबहादुर सिंह हयांचा स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा मंजूर करणेबाबत.
१७३	मा.स्थायी समिती सदस्या श्रीमती आशादेवी शे.सिंह यांनी स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांचे रिक्त झालेल्या स्थायी समिती सदस्य पदाच्या एका जागेवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २०१२ अधिनियमांतील कलम २३ व ३१ अ नुसार एका पालिका सदस्याची स्थायी समिती सदस्य म्हणून तौलनिक संख्या बळानुसार नियुक्ती करणेबाबत.
१७४	ठाणे महापालिकेच्या दि.१५/७/२०१४, दि.१६/७/२०१४, दि.१७/७/२०१४, दि.१९/७/२०१४, दि.२२/७/२०१४, दि.२४/७/२०१४ व दि.२१/८/२०१४ रोजीच्या सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त वाचून कायम करणेबाबत.
१७५	सन्मा.नगरसेविका श्रीमती विमल अर्जुन भोईर यांना अनर्ह करणेबाबतचे प्रकरण मा.न्यायाधिकाकडे वर्ग करणेबाबत.

१७६	सन्मा.सदस्य श्री.राम एगडे यांना अनर्ह करण्याबाबतचे प्रकरण मा.न्यायाधिकाकडे वर्ग करणेबाबत.
१७७	डॉ. प्रशांत एल मेश्राम अधिव्याख्याता सर्जरी विभाग राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय यांचा दि.१९/७/२०१४ पासून राजीनामा मंजूर करणेस मान्यता मिळणेबाबत.
१७८	ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागांतील वैद्यकीय अधिकारी संवर्गास व्यवसाय रोज भत्ता लागू करणेबाबत.

१७९	प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडील सफाई कामगार व वाहन चालक या पदास जादा कामाचा मोबदला मंजूर करणेबाबत.
१८०	मुंब्रा प्रभाग समिती प्र क्र ६३ मधील बोरी कब्रसतानचे नुतनीकरण करणेसाठी येणा-या खर्चास मा.सर्वसाधारण सभेची प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळणेबाबत. (आचारसंहिता कालावधीतील प्रलंबित प्रकरण क्र.१३६ दि.२९/१२/२०१४)
१८१	वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील प्र क्र ३ मधील निळकंठ वुडस येथील निसर्ग उद्योगामध्ये जॉगिंग ट्रॅक व इतर आवश्यक स्थापत्य कामे करणेस येणा-या खर्चास मा.सर्वसाधारण सभेची प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळणेबाबत. (दि.२०/१/२०१५ रोजीच्या सभेतील तहकूब प्रक्र १५५)
१८२	कौसा येथील आरक्षित जागेवर शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकामासाठी सुधारीत अंदाजपत्रकासहीत येणा-या खर्चास मा.सर्वसाधारण सभेची प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळणेबाबत. (आचारसंहिता कालावधीतील प्रलंबित प्रकरण क्र.९४ दि.२९/१२/२०१४)
१८३	ठाणे महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटल आरक्षणे विकसित करणेबाबतचे धोरण ठरविणेबाबतचा प्रस्ताव मा.सर्वसाधारण सभेपुढे सादर.(दि.२९/१२/२०१४ रोजीच्या सभेतील तहकूब प्रकरण क्र. ९८)
१८४	ठाणे महापालिका हाजुरी मार्केटमधील गाळे निविदा पध्दतीने भाड्याने देणेबाबत.
१८५	मालमत्ता करात समाविष्ट असलेल्या जललाभ करात सुधारणा/वाढ करणेबाबत मा.सर्वसाधारण सभेच्या धोरणात्मक निर्णयासाठी सादर.
१८६	मालमत्ता कराच्या हस्तांतरण फी व इतर फीमध्ये सुधारणा /वाढ करणेबाबत मा.सर्वसाधारण सभेच्या धोरणात्मक निर्णयासाठी सादर.
१८७	ठाणे महापालिकेचे राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व २) सौ.मीनाताई ठाकरे परिचारिका प्रशिक्षण संस्था,ठाणे महाराष्ट्र शासनाने चालविण्यासाठी ताब्यात देण्याबाबत. ३) मंजूर विकास आराखडयामधील मौजे खारी येथील आरक्षण क्र. २ हॉस्पिटल हा आरक्षित भूखंड शासनाच्या ताब्यात हॉस्पिटल बांधण्यासाठी देण्याबाबत
१८८	पाणी पुरवठा विभागाकडील घरगुती वापरावयाच्या पाण्याच्या दरात वाढ करणेबाबत धोरणात्मक निर्णयासाठी मा.सर्वसाधारण सभेपुढे सादर.
१८९	जाहिरातीचे दर निश्चित करणेबाबत मा.सर्वसाधारण सभेपुढे धोरणात्मक निर्णयासाठी सादर.
१९०	घनकचरा सेवा शुल्क आकारणीबाबत धोरणात्मक निर्णयासाठी मा.सर्वसाधारण सभेपुढे सादर.
१९१	गांवदेवी नवीन भाजी मंडईतील ओटले व गाळे वाटपाबाबत मा.सर्वसाधारण सभेपुढे निर्णयासाठी सादर.
१९२	शहर विकास विभागाकडील उत्पन्नाच्या वाढीकरीता मंजूर असलेल्या काही बाबींच्या दरामध्ये वाढ व नव्याने आकारणी करावयाच्या बाबी प्रस्तावित करणेकरीता धोरण ठरविणेकरीता मा.सर्वसाधारण सभेपुढे सादर
१९३	उद्योगधंदा परवाना व साठा परवाना शुल्क वाढीबाबत तसेच उद्योगधंदा रवाना व साठा परवाना अंतर्गत अनुषंगिक बाबींमध्ये सुधारणा करणेकरीता धोरणात्मक निर्णयासाठी मा.सर्वसाधारण सभेपुढे सादर.

१९४	मालमत्ता करात समाविष्ट असलेल्या मलनिःसारण लाभ करात वाढ करणे बाबत मा. सर्वसाधारण सभेच्या धोरणातमक निर्णयासाठी सादर.
-----	--

(मनिष जोशी)
महापालिका सचिव
ठाणे महानगरपालिका,ठाणे

सचिव कार्यालय
ठाणे महानगरपालिका,ठाणे
दि.११/०२/२०१५